



# हत्ती आणि कुत्रा

बद्री नारायण

ISBN 81-237-3701-7

पहिली आवृत्ति 1989 (शके 1911)

दुसरी आवृत्ति 1992 (शके 1914)

तिसरी आवृत्ति 2002 (शके 1923)

© बद्री नारायण, 1989

रु. 9.00

The Elephant and the Dog (*Marathi*)

संचालक, नॅशनल बुक ट्रस्ट, इंडिया, ए-५ ग्रीन पार्क, नवी दिल्ली-११० ०१६ यांनी प्रकाशित केले.



नॅशनल बुक ट्रस्ट, इंडिया


नेहरू बाल पुस्तकालय

2990


A11348

# हत्ती आणि कुत्रा

पुजा महानगरपालिका  
गरवारे बालभवन  
पुणे



बद्री नारायण




फार फार वष्टपूर्वी एक राजा राज्य करीत होता।

पुण महानाल्यलिङ्ग  
गरवारे बालभन  
पुणे




माहुताजवल एक कुत्रा होता.


कुत्रा आणि हत्ती यांची गट्टी जमली. ते बरोबर जेवण करीत. बरोबर खेळत.




एकदा माहुताला पैशांची फारगरज पडली. त्याने आपला कुत्रा एका श्रीमंत माणसाला विकला.




आपल्या दोस्ताला सोडून जावं, असं कुऱ्याला मुळीच वाटत नव्हतं.  
पण त्याला नाइलाजानं आपल्या नव्या मालका बरोबर जावं लागलं.





त्या दिवसापासून हतीनं खाणं-पिणि सीडलं. तो आंघोल देखील  
करीनासा झाला.




सगळे जण म्हणू लागले, हत्ती आजारी पडला.



मग डॉक्टरना बोलावलं.




“तो आजारी नाही अन् विजारी नाही, तो दुःखी आहे. एकटा आहे.”  
डॉक्टर म्हणाले, “त्याला मित्र हवाय.”




"कुणी नेलं त्याच्या मित्राला त्याच्या पासून दूर? कुंठ गेला त्याचा  
दोस्त, कुत्रा?" राजा म्हणाला, "त्याला शिक्षा करा."

ज्या श्रीमंत माणसानं कुत्रा नेला होता, तो घावरला आणि त्यानं  
कुच्याला सोडून दिलं.





कुत्रा श्रीमंत माणसाच्या घरातून पळाला. जेवढं जोरात पळता येर्इल  
तेवढं तो पळत हत्तीकडं गोला. हत्ती आणि कुत्रा दोघांना खूप  
आनंद झाला.



पुन्हा एकदा ते एकत्र खेलू लागले. हत्तीनं मग आंघोळ केली. जेवण  
आल्या बरोबर हत्तीनं भांडं कुञ्चापुढे ठेवलं. कुत्रा जेवला. मग  
हत्तीही जेवला.



रु. 9.00

ISBN 81-237-3701-7

नॅशनल बुक ट्रस्ट, इंडिया

